

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

बृहन्मुंबईत विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) यामध्ये झालेल्या
कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करणेबाबत

- (१) ८१०१ (०८-०४-२०१५). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमातील विविध विभागांमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने या गैरव्यवहाराची चौकशी केली आहे काय, त्यामध्ये काय आढळून आले आहे,
- (३) असल्यास, त्यानुसार दोषी बेस्ट अधिकारी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची सी.आय.डी. विभागामार्फत चौकशी करण्यात येणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारण काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०२-२०१७) :(१) दिनांक ०६.०१.२०१५ रोजी बेस्ट उपक्रमाच्या सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकावरील चर्चेदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृहात विरोधी पक्षनेते श्री.देवेंद्र आंबेरकर यांनी बेस्ट उपक्रमाच्या विविध विभागांमध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता.

(२) व (३) सदर प्रकरणी महाव्यवस्थापक, बेस्ट यांच्या आदेशानुसार बेस्टच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत चौकशी करण्यात आली आहे.

सदर चौकशीमध्ये बेस्ट रकमेचा अपहार झाल्याचे कुठेही निदर्शनास आलेले नाही. तसेच विविध शासकीय संस्थांनी केलेल्या लेखा परिक्षणादरम्यान कुठलाही उपहार झाल्याची नोंद करण्यात आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई उपनगरातील मानखुर्द, वांद्रे, अंधेरी, वडाळा, अॅण्टॉप हिल, मालाड, खार अशा प्रमुख झोपडपट्टी वस्त्यांमधील स्वच्छतागृहे असुरक्षित असल्याबाबत

- (२) ८१४० (०७-०४-२०१५). श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.बाबुराव पाचर्ण (शिरूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई उपनगरातील मानखुर्द, वांद्रे, अंधेरी, वडाळा, अॅण्टॉप हिल, मालाड, खार अशा प्रमुख झोपडपट्टी वस्त्यांमधील स्वच्छतागृहे असुरक्षित असल्याचे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) या संस्थेने जानेवारी, २०१५ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) यांनी केलेल्या पाहणी अहवालाच्या अनुषंगाने अनेक शिफारशी शासनाकडे केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्याअनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२८-०२-२०१७) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

(३) ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन यांनी केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने शिफारशीतील अनेक मुद्द्यांबाबत वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे जसे की,

- वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार व लोकसहभागातून करण्यात येते.
- सदर सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आर.सी.सी. पध्दतीनुसार करण्यात येते व त्यामध्ये विद्युत व पाण्याची सुविधा दिली जाते. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजीवाहकासाठी खोली, लहान मुलांसाठी शौचकुपांची व्यवस्था, मुतारीची व्यवस्था इ. सुविधा दिल्या जातात.
- शौचालयांचे नियोजन, संकल्पचित्रे यामध्ये वस्ती पातळीवरील संस्थेच्या (CBO) माध्यमातून स्थानिक रहिवाशांचा सहभाग घेऊन अशाप्रकारे बांधण्यात आलेली सार्वजनिक शौचालये त्याचा वापर करणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या वस्ती पातळीवरील संस्थांना हस्तांतरीत केली जातात.
- सदर शौचालयांच्या दैनंदिन स्वच्छता व देखभालीचा खर्च शौचालयाचा वापर करणाऱ्या स्थानिक रहिवाशांच्या आर्थिक योगदानातून भागविला जातो. त्यामुळे सदर सार्वजनिक शौचालयांचा शाश्वत वापर होतो.

आमदार / खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, नागरी दलित वस्ती सुधार योजना, एम.एम.आर.डी.ए. निधी इत्यादी अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत मुंबई शहर व उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये जागेची उपलब्धता व वश्यकतेनुसार पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र शौचालये बांधली जातात. सदर शौचालय स्थानिक नोंदणीकृत संस्थेस देखभालीसाठी हस्तांतरीत केली जातात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषदेतील सर्व्हे नं.१, १/२, १/३
शेताचे नामांतर केल्याबाबत

(३) ३६११७ (२१-०१-२०१६). श्री.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) लातूर जिल्ह्यातील उदगीर नगरपरिषदेमध्ये दिपक रामसिंग ठाकूर हे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, दिलीप देशमुख प्रशासकीय अधिकारी, अनिरुद्ध रणसुबे नामांतर सहाय्यक, किरण मन्मथप्पा बागबंदे व इतर यांना संगनमत करून बेकायदेशीर रित्या सर्व्हे नं.१, १/२, १/३ या शेताचे नामांतर करून शासनाची व सामान्य नागरीकांची फसवणूक केल्याची चौकशी करणे तसेच दिनांक १ जानेवारी, २०१२ ते दिनांक ३१ मार्च, २०१४ पर्यंत उदगीर नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या गुंठेवारीची नामांतराची सर्व संचिकांची चौकशी करून सामान्य नागरीकांकडून बेकायदेशीररित्या घेण्यात आलेली रक्कम चौकशी करून परत करणे व दोषी अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करणेबाबतचे निवेदन शहर अध्यक्ष तथा नगरपरिषद सदस्य, उदगीर यांनी दिनांक ९ एप्रिल, २०१४ रोजी तत्कालीन मा.मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री तसेच उपजिल्हाधिकारी, उदगीर यांना दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निवेदनावर कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१७) :(१) होय खरे आहे.

मौजे उदगीर येथील सर्व्हे नं. १, १/२, १/३ या मालमत्तेचे मुळे मालक रामसिंह गोपाळसिंह ठाकूर व सरोजीनी रामसिंह ठाकूर हे असून त्यांनी दि.७/७/२०१३ च्या नोटरी वाटणी पत्राचे आधारे त्यांचे एकमेव वारस दिपकसिंह रामसिंह ठाकूर यांच्या वाटणीस सदरील जमिनी मधील एकूण १ ते १९१ भुखंड पालक या नात्याने करून दिले होते. सदरचे प्रक्रिया हिंदु एकत्र कुटुंबांच्या मालकीच्या मिळकतीचे वाटप होवून सहधारकास मिळकत प्राप्त होत असल्याने नगरपरिषदेकडे दिपकसिंह रामसिंह ठाकूर यांचे नावे अभिलेखेला नोंद घेतलेली आहे. यामध्ये सामान्य नागरीकांची फसवणूक करण्याचा नगर परिषदेचा प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही.

(२) व (३) याबाबत मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका क्र. ९७/२०१४ अन्वये प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने कार्यवाही करण्यात आली नसल्याचे जिल्हाधिकारी लातूर यांनी कळविले आहे.

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता वाढविण्याबाबत

(४) ४८६५५ (२८-०४-२०१६). प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची क्षमता कशी वाढविण्यात येईल याचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांच्या दोन समित्या नेमण्यात आलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त समित्यांची रचना व कार्यकक्षा काय आहेत,
- (३) असल्यास, उक्त समित्यांचे अहवाल प्राप्त झाले असल्यास त्यांचे स्वरूप काय आहे व त्यावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०३-२०१७) :(१), (२), (३) व (४) होय.

मुंबई व मुंबई उपनगरे व परिसरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करणे आणि संबंधित सर्व संस्थांमध्ये समन्वय राखून वाहतूक विषयक आव्हानांचा एकत्रित व परस्पर पूरक योजना व उपक्रमाद्वारे मुकाबला करण्याच्या दृष्टीने मा.मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली एकिकृत मुंबई महानगर परिवहन प्राधिकरण (UMMTA) आणि जनहित याचिका क्र.१८/२०१० च्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव (गृह) महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

मुंबईतील वाहनांची व पादचाऱ्यांची वाहतूक सुरळीत व शिस्तबद्ध होण्यासाठी सुधारणा व उपाययोजना सुचविणे तसेच यासाठी दिर्घकालीन, कायदेशिर, सर्वकष व अंमलात आणण्याजोग्य उपाययोजना सुचविणे अशी या समित्यांची कार्यकक्षा आहे.

अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या समितीने माहे फेब्रुवारी, २०१३ मध्ये मा.उच्च न्यायालयास खालील काही महत्वाच्या ५२ शिफारसीसह अहवाल सादर केला आहे. शहरातील चौकांची सुधारणा, शहरातील सर्व चौकांमध्ये सिग्नल उभारणे, मुंबईसाठी स्वयंचलित वाहतूक प्रणाली, वाहनांच्या नोंदणीवर प्रतिबंध आणण्यासाठी उपाययोजना, महत्वाच्या व्यावसायिक क्षेत्रात अधिक वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी कंजक्शन शुल्क आकारणे, सर्वकष पार्किंग धोरण तयार करणे, नवीन बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये पार्किंग जागेबाबतचे धोरण, खाजगी बस, ट्रक व पिक व्हॅनच्या पार्किंगबाबत धोरण, सार्वजनिक प्रवासी वाहतुकीस प्राधान्य देण्याबाबत, मुंबईतील निवडक क्षेत्रांना कंजेक्शन शुल्क आकारणे, मेट्रो व मोनो रेल्वे उभारणे, आंतरराज्य बस टर्मिनल, जलद बस वाहतूक प्रणाली, स्टेशनजवळच्या परिसरातील सुधारणेबाबत वाढत्या वाहतूक कोंडीवर परिवहन आयुक्तांनी उपाययोजना सुचविल्या आहेत.

मुंबईतील वाहतुकीचा सर्वांगीण शास्त्रोक्त अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वसमावेशक चलनशिलता आराखडा तयार करण्यासाठी बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिकेने मेसर्स ली एसोशिएट्स साऊथ आशिया प्रा.लि. या सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून अंतिम अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ६३५ इमारती धोकादायक असल्याबाबत

(५) ५४२५२ (२९-०८-२०१६). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात अतिधोकादायक ६३५ इमारती खाली करण्याच्या नोटीस महापालिका प्रशासनाने पाठविल्या आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे काय, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अद्यापपर्यंत किती इमारती खाली करण्यात आल्या आहेत व किती इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये धोकादायक आणि अतिधोकादायक अशा ६३६ इमारती आहेत. त्यापैकी ३४ अतिधोकादायक इमारती महानगरपालिकेकडून निष्कासित करण्यात आल्या आहेत. तर उर्वरित ६०२ धोकादायक व अतिधोकादायक इमारतींची संरचनात्मक तपासणी करून या इमारतींवर कारवाई प्रस्तावित केल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(२) या सर्व इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांना तात्काळ पर्यायी व्यवस्था करणे महानगरपालिका स्तरावर शक्य नसले तरी महानगरपालिकेने संक्रमण शिबिराच्या माध्यमातून अशा रहिवाश्यांची तात्पुरती व्यवस्था निर्माण केली आहे.

(३) आतापर्यंत अशा एकूण ३४ इमारती खाली करून निष्कासित करण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील रहिवाशी आपआपल्या सोयीनुसार इतरत्र रहावयास गेले असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे ६१९ आदिवासी

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागल्याबाबत

(६) ५६२०२ (२९-०८-२०१६). श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे ६१९ आदिवासी विद्यार्थ्यांना गत सहा वर्षे शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सर्व प्रक्रिया पूर्ण करून या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :(१) व (२) सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेतर्गत सन २०१४-१५ या वर्षाकरिता इयत्ता १ ली ते ८ वी मधील ५१९ लाभार्थी विद्यार्थ्यांकरिता रु.७,१२,५००/- एवढ्या रकमेचा प्रस्ताव मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांना सादर करण्यात आला आहे.

सदर योजनेतर्गत सन २०१५-१६ पासून विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे ऑनलाईन भराव्याची आहेत. त्यानुसार सन २०१५-१६ या वर्षाकरीता ही ऑनलाईन प्रक्रिया शाळा स्तरावर सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**उदगीर (जि.लातूर) येथील बनशेळकी साठवन तलावाची उंची
वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत**

- (७) ५८५३५ (२९-०८-२०१६). श्री.सुधाकर भालेराव (उदगीर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) उदगीर (जि.लातूर) येथील नगरपालिकेच्या मालकीचे असलेले बनशेळकी तलाव असून ५४ वर्षापूर्वीची शहराची लोकसंख्या लक्षात घेवून तलावाची उंची ठेवण्यात आली होती मात्र आज दीड लाख लोकसंख्या आहे व तलावासाठी मुबलक जमीनसुध्दा असून केवळ तलावाच्या उंची अभावी या ठिकाणी पाण्याची साठवण होत नाही, हे खरे आहे काय.
- (२) असल्यास, बनशेळकी तलावाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी नगरपालिका प्रशासन व स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी सन २०१६ मध्ये शासनाकडे केली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, बनशेळकी तलावाची उंची वाढविण्यासाठी शासन निधी उपलब्ध करणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०३-०३-२०१७) : (१) होय. उदगीर शहरासाठी महाराष्ट्र शासनाने सन १९६१ मध्ये प्रथम पाणी पुरवठा यांना मंजूर केली होती. उदगीर शहराची सन १९९१ ची ३०००० लोकसंख्या संकल्पित करून सदर योजनेसाठी बनशेळकी परिसरातील ४३२ एकर ४० गुंठे जमीन भुसंपादीत करून तलावाची उभारणी करण्यात आली होती.

(२) मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे दि. ४.४.२०१६ रोजी लातूर येथील पाणी टंचाई आढावा बैठकीत नगर अध्यक्ष, उदगीर यांनी बनशेळकी तलावाची पाच फुट उंची वाढविणे बाबतचे निवेदन देण्यात आले आहे.

(३) व (४) उदगीर शहरास अमृत योजनेतून लिंबाटी धरण स्त्रोतावरून पाणी पुरवठा प्रकल्प मंजूर केला आहे. त्यामुळे आता बनशेळकी तलावाची उंची वाढविण्याची आवश्यकता राहिलेली नाही.

घाटकोपर (मुंबई) येथील विकासकाने एसआरए प्रकल्पात १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याबाबत

- (८) ६५१४३ (१६-०१-२०१७). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घाटकोपर (मुंबई) येथील आर.बी. मेहता मार्गालगत असलेल्या अनंत, छाया या दोन इमारतीचा पुनर्विकास करताना विकासकाने प्रकल्पातील मूळ रहिवाशांचे पुनर्वसन केल्यानंतर मिळणाऱ्या अतिरिक्त चटई क्षेत्रातील ९० सदनिका एसआरए प्राधिकरणाला त्याच ठिकाणी देणे बंधनकारक असताना विकासकाने सदरच्या सदनिका मालवणी येथे स्थलांतरीत करून १०० करोड रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित विकासकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०२-०३-२०१७) :(१) हे खरे नाही.

मौजे घाटकोपर अंतिम भूखंड क्र.३५३/३ टिपीएस ३ या भूखंडावरील विकास नियंत्रण नियमावलीच्या विनियम ३३(१४) अन्वये विकासक मेसर्स कि लॅन्ड डेव्हलपर्स यांचेमार्फत कायमस्वरूपी संक्रमण सदनिका बांधण्याची योजना सादर केली होती. त्यास झो.पु. प्राधिकरणाने दि.२५/१/२०१४ रोजी आशयपत्र दिले होते. त्यानंतर विकासकाने सदर योजनेचे (१) मौजे मालवणी खारोडी येथील न.भू.क्र.२८९७ पै, (२) मौजे मालवणी खारोडी येथील न.भू.क्र.३३८७अ,३३८७बी, ३३८७ डी व (३) मौजे मालवणी येथील न.भू.क्र.३३२७ अ-१ (पै) या भूखंडावरील योजनेसोबत नगर विकास विभागाच्या दि.३१/१०/२००८ रोजीच्या आदेशातील तरतुदीनुसार एकत्रिकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास प्राधिकरणामार्फत दि.२१/५/२०१५ रोजी मंजूरी देवून त्यानुसार दि. २५/५/२०१५ रोजी सुधारित आशयपत्र देण्यात आले आहे.

उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार घाटकोपर येथील योजनेतील कायमस्वरूपी संक्रमण शिबीरातील (PTC) सदनिकांचे ३०५१ चौ.मी. इतके बांधिव क्षेत्र सदर योजनेसोबत एकत्रिकरण करण्यात आलेल्या मौजे मालवणी येथील उपरोक्त नमूद ३ योजनेमध्ये स्थलांतरित (Transfer) करण्यात आले असून त्याच प्रमाणात विक्री घटकाचे बांधिव क्षेत्रफळ मालाड येथून घाटकोपर येथील योजनेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

(२) व (३) या प्रकरणी नगर विकास विभागाच्या दि.३१/१०/२००८ रोजीच्या शासन आदेशातील तरतुदीनुसार मालवणी येथून घाटकोपर येथे हस्तांतरित केलेल्या विक्री घटकाच्या क्षेत्राच्या अनुषंगाने शिघ्र सिध्द गणक दरानुसार फरकाची रु.५ कोटी २१ लक्ष इतकी रक्कम विकासकाकडून वसूल केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्याचा व विकासकावर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

म्हाडाच्या माध्यमातून राज्यात परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय घेण्याबाबत

(९) ६५४५१ (१६-०१-२०१७). श्री.मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर), श्री.नारायण पाटील (करमाळा), श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने परवडणा-या घरांची योजना मंजूर केल्यानंतर त्यानुषंगाने राज्यात म्हाडाच्या माध्यमातून १९ लाख परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय शासनाने माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये घेतला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णयाच्या अनुषंगाने घरे बांधण्यासाठी शासनाने मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, अमरावती, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यातील २०९२ एकर जमीन महसूल विभाग म्हाडाला १ रुपया चौ.मी. दराने उपलब्ध करून देणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर घरे ही पंतप्रधान आवास योजनेमधील घरांव्यतिरिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर घरे बांधणीतून म्हाडाला मिळणा-या नफ्यातील किती टक्के रक्कम शासनाला मिळणार आहे तसेच याबाबतच्या कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. प्रकाश महेता (१५-०३-२०१७) :(१) सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १९ लाख इतक्या घरांचा तुटवडा असल्याचे आढळून आले आहे. सन २०२२ पर्यंत देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना देशातील प्रत्येक कुटुंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था, २४ तास विज, पोहोच रस्ता या सुविधासह पक्के घर असायला हवे या हेतूने मा.पंतप्रधान, भारत सरकार यांनी जून, २०१५ मध्ये सर्वांसाठी घरे या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मंत्रीपरिषदेच्या मान्यतेने दि. ९.१२.२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून केंद्र शासनाने नव्याने १४२ शहरांच्या समावेशनास मान्यता दिली आहे.

(२) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठीच्या मंजूर गृहनिर्माण प्रकल्पांसाठी अंमलबजावणी यंत्रणांना आवश्यक असलेली आणि निर्बाध्यरित्या वाटपासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन संबंधित जिल्हाधिकारी यांनी रु. १/- प्रती. चौ.मी. या नाममात्र दराने कब्जेहक्काची किंमत वसूल करून संबंधित प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणेस भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकारावर प्रदान करण्याबाबत महसूल व वन विभागाच्या दि. १९.९.२०१६ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. त्यानुसार सदर जमिनी हस्तांतरीत करण्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावयाची आहे. या शासन निर्णयानुसार केंद्रीय मान्यता व संनियंत्रण समितीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर केलेल्या प्रकल्पांसाठी खालीलप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून आज्ञापर्वती जमिनीचा ताबा प्राप्त झाला आहे.

विभाग	महसूल विभागाकडे मागणी केलेली जमीन (हेक्टर)	महसूल विभागाकडून प्राप्त जमीन (हेक्टर)
कोकण	-	८९.२३५
पुणे	३१.११	१८.४५
नाशिक	९.१०	१.०४

औरंगाबाद	३५.५७	२५.१९
अमरावती	-	
नागपूर	८३.७३	

(३) सदर शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत "परवडणारी घरे" या अंतर्गत शासकीय जमिनीवरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसमवेत मध्यम व उच्च उत्पन्न गटातील लाभार्थ्यांचा समावेश आहे.

(४) म्हसल व वन विभागाच्या उक्त दि. १९.९.२०१६ च्या शासन निर्णयानुसार ज्या प्रकल्पांतर्गत शासकीय जमिनीवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांव्यतिरिक्त मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिता बांधण्यात येणाऱ्या गाळ्यांच्या विक्रीतून प्राप्त होणाऱ्या निव्वळ नफ्याचे वाटप शासन व म्हाडा किंवा इतर शासकीय वा निमशासकीय स्वराज्य संस्थांमध्ये ७०:३० या प्रमाणात राहिल, या अटीवर शासकीय जमीन जिल्हाधिकारी स्तरावरून संबंधित प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणेस रु. १ प्रती चौ.मी. या नाममात्र दराने कब्जाहक्काची किंमत वसूल करून भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकारावर प्रदान करण्यात यावी, अशी तरतूद आहे.

**नाशिक येथील सातपूर शहरालगतच्या भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे
नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याबाबत**

(१०) ६५९२५ (१६-०१-२०१७). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील सातपूर शहरासह कॉलनी परिसरातील समता नगर ८,००० कॉलनी, सावरकर नगर, ब्रँच कर्मचारी वसाहत व इतर परिसरात माहे ऑगस्ट २०१६ पासून कमी दाबाने अनियमित व दूषित पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने येथील नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिडको सातपूर परिसरातील ४० वर्षापूर्वीच्या जलकुंभातील पाण्याचे नमूने तपासणीत दूषित पाणी आढळून आल्याचे व जलकुंभाची सातत्याने स्वच्छता केली जात नसल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने उक्त ठिकाणी शुध्द व नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०२-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२) व (३) याबाबत नाशिक महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येते.

- अल्प पर्जन्यमान झाल्याने दि.९.१०.२०१५ ते दि.१५.८.२०१६ दरम्यान पाणी कपात सुरु होती. त्यानंतर योग्य दाबाने पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

- पाणी वितरण क्षेत्रात पाईपलाईन लिकेजमुळे गढूळ/दुषित पाणी पुरवठा होत असल्याचे आढळून असल्यास त्वरीत दुरुस्ती करून लिकेज बंद करण्यात येते.
- महानगरपालिकेमार्फत नागरीकांना ऑनलाईन तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईल ॲप व हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली असून, त्यावर येणाऱ्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्यात येते.
- शहरातील जलकुंभ व त्यांच्या पाणी वितरण क्षेत्रात वेळोवेळी पाण्याचे नमुने घेण्यात येऊन जिल्हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात.
- एप्रिल ते ऑक्टोबर २०१६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ५५७३ पाण्याचे नमुने तपासले असता ५४४७ नमुने पिण्यास योग्य असल्याचे आढळले. यापैकी अयोग्य आलेले नमुने ज्या ठिकाणी घेतले होते त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी पुन्हा तपासणी केली असता ते पिण्यास योग्य असल्याचे आढळले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील सिडको प्रभागात नाले सफाईच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याबाबत

(११) ६५९२७ (१६-०१-२०१७). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथील सिडको प्रभागातील पेलिकन पार्क येथील नैसर्गिक नाल्याची सफाई कामासाठी निविदा काढून देयकेसुध्दा अदा करण्यात आली परंतु, अद्यापी नाले सफाईचे काम पूर्ण केले नसल्याचे दिनांक ०२ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त कामासाठी किती रकमेची निविदा काढण्यात आली होती, प्रत्यक्ष किती निधी मंजूर करण्यात आला होता व त्यापैकी किती निधी खर्च करण्यात आला आहे, तसेच सदर काम पूर्ण न करताच कंत्राटदाराची संपूर्ण देय रक्कम अदा करण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच उक्त काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) :(१) नाशिक येथील सिडको प्रभागातील पेलिकन पार्क भागातील पावसाळी नाला साफसफाईचे काम निविदा अटी व शर्तीनुसार देण्यात आले होते.

या कामाची मुदत दिनांक १६.६.२०१६ ते १४.१२.२०१६ अशी होती.

या भागातील नाले सफाईचे कामाबाबत दिनांक ०३.०९.२०१६ च्या वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द झाली होती. तथापि या कालावधीत नालेसफाईचे काम प्रगतीत होते.

(२) या कामासाठी रु. २,४३,११३/- इतक्या रकमेची निविदा काढण्यात आली होती. संबंधित मक्तेदाराने हे काम ३५.३५% कमी दराने करण्याची तयारी दर्शविली होती. मक्तेदाराने दिनांक १८.१०.२०१६ रोजी सदर काम पूर्ण केल्यानंतर, त्यास कामाची देयक रु. १,४१,८२२/- इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) सदर काम मक्तेदारामार्फत पुर्ण करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई मधील एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत

(१२) ६६०६४ (१६-०१-२०१७). श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.अजित पवार (बारामती), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.विजय काळे (शिवाजीनगर), श्री.अतुल भातखळकर (चांदिवली पूर्व), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई मधील शेतकऱ्यांच्या कसत्या जमिनी सिडको महामंडळाकडून १९७० साली संपादित करण्यात आल्याने सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे शेती, दूध, भाजीपाला व इतर तत्सम उद्योग बंद होऊन त्यांचे उत्पन्नाचे साधन नष्ट झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिडकोच्या प्रकल्पासाठी जमीन संपादन करतेवेळी प्रकल्पग्रस्तांना सिडकोमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देवूनही अद्यापपर्यंत सिडको प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली गेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सिडको, नवी मुंबई व ठाण्यातील सिडको प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना सुरु केलेले विद्यावेतनही माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये बंद केल्याने स्थानिकांनी दिनांक १७ सप्टेंबर, २०१६ रोजी सिडको कार्यालयात तीव्र आंदोलन केले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, ठाणे-बेलापूर पट्ट्यात विकासाचे काम पूर्ण झाले असल्याने दिघ्यापासून बेलापूर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विद्यावेनाची गरज नाही असे सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांचे म्हणणे आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) : (१) व (२) सिडकोमार्फत सन १९७० पासून नवी मुंबई प्रकल्पासाठी ९५ गावांतील जमिनी संपादन करण्याची कार्यवाही करण्यात येत असून प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाहाकरिता रोजगाराभिमुख प्रशिक्षण, रोजगार सहाय्य, विद्यावेतन,

खाण परवाना, परिसरातील शाळांना बांधकामासाठी अर्थसहाय्य, छोट्या उद्योगधंद्यांसाठी अर्थसहाय्य व जागा देणे इ. उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तसेच, सिडको महामंडाने आजपर्यंत १७५ पदांवर प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय महामंडळामध्ये भरती करताना प्रकल्पागस्तांसाठी ५% आरक्षण ठेवण्यात आले आहे.

(३), (४), (५) व (६) ठाणे तालुक्यातील २९ गावे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत येत असून त्यातील बहुतांश भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेला असल्याने सदर गावांमध्ये विद्यावेतन सुरु ठेवावे किंवा कसे याबाबत प्रस्ताव सिडको संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे.

ब्रम्हपूरी नगरपरिषद (जि.चंद्रपूर) हद्दीमधील मोबाईल टॉवरबाबत

(१३) ६६७६५ (१६-०१-२०१७). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ब्रम्हपूरी नगरपरिषद (जि.चंद्रपूर) हद्दीमध्ये अनेक कंपन्यांनी मोबाईल टॉवर उभे केले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या टॉवरमुळे अनेकांवर नैसर्गिक संकट निर्माण होऊन स्थानीक नागरिकांच्या घरांचे तसेच वस्तूंचे नुकसान झाल्याने सदरचे टॉवर शहराबाहेर हलविण्याची मागणी माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये प्रशासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरचे टॉवर शहराबाहेर हलविण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०३-२०१७) :(१) होय

(२) अशी कोणतीही तक्रार नगरपरिषदेकडे प्राप्त झालेली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीतील रस्ते काँक्रीटीकरणासाठी अनुदान उपलब्ध करून देणेबाबत

(१४) ६७१७८ (१६-०१-२०१७). डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीतील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरणासाठी अनुदान उपलब्ध करून देणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २५ ऑगस्ट, २०१५ रोजी व तदनंतरच्या पत्रान्वये मा.नगरविकास, राज्यमंत्री यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर पत्राच्या अनुषंगाने मा.नगरविकास राज्यमंत्र्यांनी सदर प्रस्ताव मान्य करून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी नगरविकास विभागाच्या सचिवांकडे शिफारस केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मा.नगरविकास राज्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार संबंधितांकडून सदर प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०३-२०१७) :(१) होय हे खरे आहे.

(२) होय हे खरे आहे.

(३) व (४) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत नगरपरिषदेचा रस्ते विकास प्रस्ताव दिनांक २२ ऑगस्ट, २०१४ रोजी पडलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीमध्ये सदर करण्यात आला होता.

सदर बैठकीमध्ये जेएनएनयुआरएम अंतर्गत मंजूर भुयारी गटार प्रकल्पाचा कामामध्ये गती आणलेनंतर रस्ते विकास प्रस्तावावर विचार करणेबाबत निर्णय झाला आहे. त्याअनुषंगाने अंभरनाथ नगरपरिषदेने सुधारीत प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.

**वडाळा येथील एसआरए प्रकल्पात विकासकाने एसआरए अधिकाऱ्यांच्या संगनमताने
बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याबाबत**

(१५) ६७१८९ (१६-०१-२०१७). **श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) :** सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडाळा येथील कमलारामन नगर परिसरातील गणेशसाई गृहनिर्माण संस्था, वरळी गांधीनगर येथील परेल लोकसेवा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि तक्षशीला गृहनिर्माण सहकारी संस्था तसेच नायगाव (दादर) येथील मातोश्री सदन या तिन्ही प्रकल्पांमध्ये एकच विकासक असून या विकासकाने एसआरए अधिकाऱ्यांशी संगनमत करून झोपडीधारकांची पात्रता सुनिश्चित करण्यासाठी शासन निर्णयाची पायमल्ली करून रहिवाश्यांचे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एसआरए अधिकाऱ्यांनी सदरहू विकासकाच्या कागदपत्राची पडताळणी न करताच या प्रकल्पांना मंजूरी दिल्याचे माहिती अधिकारांतून निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एसआरए प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कालखंडात करण्यात आलेल्या सर्व झोपडीधारकांच्या पात्रतेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते संतोष पांडे यांनी मा.मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे माहे जुलै, २०१६ मध्ये व गत ६ महिन्यांपासून सातत्याने केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०८-०३-२०१७) :(१) हे खरे नाही.

सदरहू सहकारी गृहनिर्माण संस्थांपैकी गणेशसाई सह.गृह.संस्थेचे विकासक मे.न्यूमेक डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, मातोश्री सदन सह.गृह.संस्थेचे विकासक मे.न्यूमेक अँड रिओडर्स बिल्डर्स आणि तक्षशिला व परेल लोकसेवा या दोन सह.गृह.संस्थेचे विकासक मे.सतगुरु अँड डीएलपीएल (जे.व्ही.) हे आहेत. त्यामुळे एकाच विकासकाकडून ३ संस्थांची योजना राबविली जात असल्याचे दिसून येत नाही.

गणेशसाई सह.गृह.संस्थेचे परिशिष्ट-२ उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी धारावी यांनी, परेल लोकसेवा व तक्षशिला सह.गृह.संस्थेचे परिशिष्ट-२ सहाय्यक आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी जी/दक्षिण विभाग आणि मातोश्री सदन सह.गृह.संस्थेचे परिशिष्ट-२ सहाय्यक आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी एफ/उत्तर विभाग यांनी निर्गमित केले आहे.

झोपडीधारकांची पात्रता संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून निर्धारित करण्यात येते.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) यासंदर्भात प्राप्त झालेली श्री.संतोष पांडे यांची निवेदने योग्य त्या कार्यवाहीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) मुंबई शहर यांच्याकडे पाठविण्यात आलेली आहेत.

सदरहू सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या परिशिष्ट-२ मध्ये अपात्र ठरलेल्या झोपडीधारकांच्या संदर्भात मा.लोक आयुक्त यांच्या कार्यालयाकडून एक तक्रार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास प्राप्त झाली होती. त्यास अनुसरून तत्कालिन अपिल प्राधिकारी यांनी अपिलात पारित केलेल्या परिशिष्ट-२ संदर्भातील आदेशाविरुद्ध उच्चस्तरीय समितीकडे अपिल करण्याबाबत संबंधित तक्रारदारास प्राधिकरणामार्फत कळविण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाबाबत

(१६) ६७३०४ (१६-०१-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात फिजिशियन, आय.सी.यु. इंटेसिव्हिस्ट, कार्डिओलॉजीस्ट, आय.सी.यु. नर्सिंग स्टाफ व २४ तास प्रयोगशाळेची उपलब्धता नसल्याने अतिदक्षता विभाग बंद असल्याची बाब दिनांक १९ ऑक्टोबर, २०१६ रोजी निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सध्या केवळ एकच फिजिशियन असून अतिदक्षता विभागासाठी आवश्यक जवळपास १८ पदे रिक्त आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१७) : (१), (२) व (३) हे अंशतः खरे आहे.

- अतिदक्षता विभाग चालू करण्याकरीता आवश्यक असे कुशल मनुष्य बळ उपलब्ध नसल्याने अतिदक्षता विभाग बंद आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत सदरची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
- तात्पुरत्या स्वरूपात पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तज्ञ डॉक्टरांना बंधपत्रीत "(बॉन्डेड) डॉक्टर्स म्हणून उपलब्ध करून घेणेकरीता वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांचेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
- वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई यांचेकडून ऑगस्ट २०१५ मध्ये पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण २५ बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी पुणे महानगरपालिकेकडे रुजू झाले परंतु यातील एकही बंधपत्रीत वैद्यकीय अधिकारी अतिदक्षता विभागात फिजीशीयन, आय.सी.यू. फिजीशीयन / इंटॅन्सीव्हीस्ट, कार्डिओलॉजीस्ट-१ म्हणून काम करण्यासाठीची आवश्यक अर्हता धारण करित नाहीत.
- कंत्राटी पध्दतीने फिजीशीयन व आय.सी.यू. फिजीशीयन नेमणेकरीता अनेकवेळा वर्तमानपत्रात जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, केवळ दोनच फिजीशीयन उपलब्ध होऊ शकले आहेत. सदरचा अतिदक्षता विभाग चालू करणेकरीता प्रशासनामार्फत वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोथरुड उड्डाणपुलाचे काम प्रलंबित असल्याबाबत

(१७) ६७३३० (१६-०१-२०१७). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोथरुड, चांदणी चौक येथील उड्डाणपुलाची जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाकडून संध गतीने सुरु असल्याने उड्डाणपुलाचे काम स्थगित झाल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदरहू जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने कळविले आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरु होणे आवश्यक असल्याने शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१५-०२-२०१७) : (१), (२) व (३) अंशतः खरे आहे.

चांदणी चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी सर्वकष वाहतूक आराखडा तयार करणेत आला असून, याकामी तज्ञ सल्लागार, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व पुणे महानगरपालिका यांचे समवेत त्रि-स्तरीय (Tri Partite) करारनामा करणेस स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे.

तज्ञ सल्लागार यांनी तयार केलेला ऑप्शन ५ आराखडा तसेच त्रि-स्तरीय करारनामा मसूदा मान्यतेची कार्यवाही राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेमार्फत सुरु आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सदर कामासाठी खर्च करण्याची तयारी/सहमी दर्शविल्याने या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाची राहणार आहे. या प्रकल्पाच्या नियोजनाच्या प्रस्तावास पुणे महानगरपालिकेने प्राथमिक मान्यता असल्याबाबत दिनांक ८.७.२०१६ रोजी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास कळविले आहे. भू-संपादनाची कार्यवाही सुरु आहे. तज्ञ सल्लागारांनी तयार केलेल्या प्रस्तावाची तपासणी आय.आय.टी.मुंबई यांच्याकडून करून घेण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेकडील त्रि-सदस्यीय करारनामा मान्यतेवबाबतची पुढील कार्यवाही प्रलंबीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचाऱ्यांसाठीच्या वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याबाबत

(१८) ६७६५२ (११-०१-२०१७). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचाऱ्यांसाठी नियुक्त केलेल्या मा.न्या.मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी ७० टक्क्याहून अधिक प्रसार माध्यमांनी (मिडिया हाऊसेस) केली नसल्याने पत्रकार व पत्रकारेतर यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०९-०३-२०१७) : (१) राज्यामध्ये १२९ वृत्तपत्र आस्थापना असून, त्यामधील ४३ आस्थापनांनी मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशीची पूर्णतः अंमलबजावणी केली असून, २ आस्थापनांनी अंशतः अंमलबजावणी केली आहे. तर ६६ आस्थापनांनी मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी केलेली नाही.

मजिठिया वेतन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे, पत्रकार व पत्रकारेत्तर यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ आल्याची बाब निदर्शनास आलेली नाही.

(२) मजिठीया वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी क्षेत्रिय सरकारी कामागार अधिकारी तथा निरीक्षक, श्रमीक पत्रकार व पत्रकारेत्तर कर्मचारी (सेवाशर्ती) आणि संकीर्ण अधिनियम, १९५५ यांनी वृत्तपत्र आस्थापनांना निरीक्षण शिरे पारित केले आहेत. निरीक्षण शेऱ्यातील त्रुटीची पुर्तता न करणाऱ्या २६ आस्थापनांविरुद्ध खटले दाखल केले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणेबाबत

(१९) ६७६८६ (१६-०१-२०१७). श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघर्ष संघटना व मा.मुख्यमंत्री यांच्या दिनांक ७ एप्रिल, २०१६ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने शासनाने अंशकालीन कर्मचाऱ्यांची यादी अद्ययावत केली असून शपथपत्र भरून घेतले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०९-०३-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२) पदवीधर अंशकालीन उमेदवारांची यादी अद्ययावत करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ देवून पुरवणी यादी विभागीय मुख्यालये यांचेकडून प्राप्त करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच, विविध मंत्रालयीन विभागाकडून त्यांच्याकडे गट-क मध्ये विविध संवर्गात रिक्त असलेल्या पदाची माहिती मागविण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सिग्नल यंत्रणेबाबत

(२०) ६७९८४ (१६-०१-२०१७). श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण डोंबिवली महापालिकेने ५४ लाख रुपये खर्चून ११ सिग्नल यंत्रणा उभारली व ती वर्षभरात बंद पडली असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कल्याण शहरातील सिग्नल यंत्रणाअभावी रस्ता वाहतुकीची दुर्दशा झालेली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :(१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत माहे फेब्रुवारी, २००५ मध्ये कार्यान्वित करण्यात आलेली पालिका क्षेत्रातील ११ चौकांमधील सिग्नल यंत्रणा दि. २६/०७/२००५ रोजी झालेल्या अतिपर्जन्यवृष्टीमुळे बंद पडली होती.

तदनंतर कल्याण शहरात सॅटीस प्रकल्पाची उभारणी आणि काटेमानिवली येथील अंडरपास / एलिव्हेटेड रोड व दुर्गामाता चौक, वल्लीपीर चौक आणि सहजानंद चौक येथील रस्त्यांचे विस्तारीकरण तसेच कॉक्रीटकरणे कामे सुरु असल्याने महानगरपालिकेकडून काही सिग्नल यंत्रणा काढून टाकण्यात आली आहे. तर उर्वरित सिग्नल यंत्रणेमध्ये पुनर्रचना करण्याचे प्रस्तावित आहे.

(२) काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे ही बाब खरी आहे.

(३) सन २००१ च्या वाहतूक आराखड्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सन २००५ मध्ये सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. तथापि, सन २००५ ते सन २०१५ या कालावधीत वाढलेली वाहनांची रहदारी, मुख्य रस्ते/चौकांचे विस्तारीकरण व वाढती वाहतूक घनता यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिकेने वाहतूक आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा वाहतूक आराखडा तयार करण्याकरीता महानगरपालिकेकडून समंत्रकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या आराखड्यामध्ये लघु मुदतीच्या, मध्यम मुदतीच्या आणि दुरगामी उपाययोजनांचा अंतर्भाव आहे. त्यानुसार पोलीस विभागाच्या समन्वयाने महानगरपालिकेकडून नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दहा प्रभागातील ४२ तलावांबाबत

(२१) ६७९९९ (१६-०१-२०१७). श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दहा प्रभागात एकूण ४२ तलाव असून त्यांच्या सुशोभीकरण व सौंदर्यकरणाची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडे आहे तरी देखील ४२ पैकी २९ तलावात गाळ व पानपर्णी असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेने माहे मार्च ते मे यादरम्यान प्रभागामधील खाजगी व सार्वजनिक विहीरी स्वच्छ करण्याच्या मोहिमेत कूपनलिका खोदून लाखो रुपयांची उधळपट्टी केली आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, काही तलाव पानपर्णीने भरून गेले असून त्यांवर मातीचा भराव टाकून भूमाफियांनी अनधिकृत बांधकामे करून तलाव गिळंकृत केले आहे, हे ही खरे आहे काय,
(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) : (१) कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील तलावांची गणपती विसर्जनापुर्वी व नंतर सफाई केली जाते. त्या तलावांचा नियमितपणे वापर होत नाही. त्या तलावांमध्ये पानपर्णीची कालांतराने वाढ होते. त्यांची देखील सफाई केली जाते. काही तलावांचे सुशोभिकरण करण्यात आले असून काही तलाव बांधलेले आहेत.

(२) हे खरे नाही.

(३) हे अंशतः खरे आहे.

विशेषतः वापरात नसलेल्या भटाळे तलाव क्षेत्रात जलपर्णी वाढून तेथे भराव झालेला आहे. महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार भटाळे तलावाचे एकूण क्षेत्रफळ ६४८६.५० चौ.मी. एवढे आहे. या तलावाच्या क्षेत्रात २२ तबेले व ४७ खोल्यांची बांधकामे आहे. तर उर्वरित भागात गवत, पाण वनस्पती व मातीचा भराव आहे.

भटाळे तलावाची हद्द निश्चित करून तलाव क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे काढण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

सावनेर नगरपरिषद (जि.नागपूर) क्षेत्रातील सर्व्हे नं. ६२८ व ६२९ या जमिनीवर जमिनीवर प्लॉट पाडून नगरपरिषद अवैधरित्या प्लॉटची विक्री करित असल्याबाबत

(२२) ६८३१२ (१६-०१-२०१७). श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सावनेर नगरपरिषद (जि.नागपूर) क्षेत्रातील सर्व्हे नं. ६२८ व ६२९ या जमिनीवर प्लॉट पाडून नगरपरिषद टॅक्स पावतीच्या आधारे अवैधरित्या प्लॉटची विक्री करित असल्याची बाब दिनांक २० ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर प्रकरणी तातडीने चौकशी करून संबधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधीनी दिनांक ६ सप्टेंबर, २०१६ व दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६ रोजी जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे केली होती, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करून कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०८-०३-२०१७) : (१) व (२) होय.

(३) या प्रकरणी गैरकायदेशीर नोंदी रद्द करण्याची कार्यवाही नगरपरिषदेमार्फत करण्यात येत असून, जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यास दिनांक ०१.११.२०१६ पासून निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील माथाडी कामगारांच्या समस्यांबाबत

(२३) ६८३७२ (१६-१२-२०१६). प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), डॉ.विजयकुमार गावीत (नंदुरबार), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील माथाडी कामगारांना ५० किलोपेक्षा अधिक ओझे उचलण्यास भाग पाडू नये असा आदेश मा. कामगार आयुक्त कार्यालयाने सर्व माथाडी मंडळाना दिला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०९-०३-२०१७) : (१) कामगार आयुक्त यांनी दि. ११.०८.२००० रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना दिलेल्या आहेत हे खरे आहे.

(२) शासनाच्या दि. ०२.०१.२०१६ रोजीच्या पत्रान्वये कामगार आयुक्त यांना त्यांच्या दि.११.०८.२००० रोजीच्या परिपत्रकान्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्नच उद्भवत नाही.

राज्यातील माथाडी कामगार कायद्याबाबत

(२४) ६८५०७ (१६-१२-२०१६). श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने दिनांक ६ सप्टेंबर रोजी आदेश काढून माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून त्यातील तरतूदीचा दुरुपयोग रोखण्यासाठी एकतर्फी कृति आराखडा तयार करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शासनाच्या बेजबाबदार धोरणाच्या निषेधार्थ दिनांक २० सप्टेंबर, २०१६ रोजीच्या सुमारास सांगली येथे हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली बाजार समिती येथे धरणे आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर आदेश रद्द न केल्यास दिवाळीत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने काय निर्णय घेतला आहे ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०९-०३-२०१७) :(१) माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून त्यातील तरतूदीचा दुरुपयोग रोखण्यासाठी गृह विभाग, उद्योग संचालनालय (उद्योग विभाग) यांच्याकडून प्राप्त सूचना/अभिप्राय विचारात घेऊन कृति आराखडा तयार करण्यात येऊन दि.६.९.२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रसिध्द करण्यात आला आहे, हे खरे आहे.

- (२) दि. २०.९.२०१६ रोजी सांगली जिल्हा हमाल पंचायत यांनी धरणे आंदोलन केले होते.
- (३) सांगली जिल्हा हमाल पंचायत यांनी दि. २०.९.२०१६ रोजीच्या निवेदनान्वये विविध विषयाबाबत त्वरीत निर्णय घेण्याची विनंती केली आहे, हे खरे आहे.
- (४) प्रस्तुत निवेदनान्वये सहकार, पणन, कृषी व वस्त्रोद्योग व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाशी संबंधित मागण्यांबाबत व कामगार आयुक्त यांना दि.९.२.२०१७ रोजीच्या पत्रान्वये आवश्यक कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

माथाडी अधिनियमाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी व त्यामधील तरतूदींचा दुरुपयोग रोखण्यासाठी गृह विभाग, उद्योग विभागाशी विचारविनिमय करून कृति आराखडा प्रसिध्द केला आहे व त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत

- (२५) ६९५३० (१६-०१-२०१७). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोल्हापूर जिल्हा सुरक्षा मंडळाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग मंडळानी पाठविलेल्या २६६ सुरक्षा रक्षकांची भरती माहे सप्टेंबर २०१६, मध्ये रद्द केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर भरती रद्द करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी करण्यात आली काय असल्यास चौकशीत काय आढळून आले
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०४-०३-२०१७) :(१) होय. २६६ सुरक्षा रक्षकांची भरती जुलै, २०१६ अखेर रद्द केली आहे.

(२) सुरक्षा रक्षकांचा समुच्चय तयार करण्याकरीता शासनाने विहित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदींचा भरती प्रक्रिया राबविताना अवलंब न करणे, उमेदवारांच्या शारिरीक चाचणी व मैदानी परीक्षेचा खोटा बनावट तपशील तयार करणे अशा नियमबाह्य पध्दतीने भरती प्रक्रिया करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे.

(३) होय. नियमबाह्यपणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येत असून तत्कालिन सरकारी कामगार अधिकारी व मंडळाचे सचिव यांना निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तिरोडा (जि.गोंदिया) शहरातील पाणीपुरवठा योजनेबाबत

(२६) ६९६२५ (१६-०१-२०१७). श्री.विजय रहांगडाले (तिरोडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तिरोडा (जि.गोंदिया) शहरातील पाणीपुरवठा योजना ही सिमेंट पाईपची असून ४० वर्षे जुनी आहे व ती अनेक ठिकाणी खंडित झालेली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुढील २ वर्षांत ही योजना पूर्णपणे विस्कळीत होऊन शहरात पाणी पुरवठा बंद होण्याची संभावना वर्तविली जात आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय उपायोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०८-०३-२०१७) :(१) तिरोडा शहरातील पाणी पुरवठा योजना ३१ वर्षे जुनी असून तीची वेळोवेळी नगरपरिषदेमार्फत दुरुस्ती करण्यात येते.

(२) व (३) तिरोडा शहरासाठी नविन पाणी पुरवठा योजना नगरपरिषद स्तरावर तयार करणे प्रस्तावित असून सदर प्रस्ताव तयार करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता मिळाल्यावर सदर प्रस्ताव नगरपरिषदे मार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

उस्मानाबाद शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याबाबत

(२७) ६९९६१ (१६-१२-२०१६). श्री.मधुकरराव चव्हाण (तुळजापूर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उस्मानाबाद शहराला उजनी जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो मात्र केवळ नगरपालिकेच्या संथ नियोजनामुळे भर पावसाळ्यात शहरवासीयांना दहा दिवसआड पाणी पुरवठा केला जात असल्याचे माहे जून, २०१६ वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने येथील उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करून शहराला आठवड्यातून किमान दोनवेळा पाणीपुरवठा करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) :(१), (२) व (३) अपूऱ्या पर्जन्यमानामुळे शहरालगतचे तेरणा, रुईभर, शेकापूर हे पाणी स्रोत कोरडे पडल्यामुळे उस्मानाबाद शहरास माहे एप्रिल २०१३ ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत फक्त उजनी धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येत होता.

सद्यस्थितीत उजनी व तेरणा उद्भव येथून उस्मानाबाद शहरास पाणीपुरवठा होत आहे. माहे सप्टेंबर, २०१६ पासून आठ दिवसांतून दोन वेळेस पाणी पुरवठा सुरु आहे.

पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी उस्मानाबाद शहरास केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून रु.६८.०१ कोटींचा पाणी पुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.

सदर प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाने विहित केलेल्या १३५ लिटर प्रति दिन प्रति माणसी या मानकानुसार पाणी पुरवठा होणार आहे.

**पुणे प्राधिकरण अतिरिक्त अधिमूल्याच्या नावाखाली नियमबाह्यरित्या
नागरीकांची लूट करीत असल्याबाबत**

(२८) ६९९९५ (१६-०१-२०१७). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथे बांधकाम पुर्णत्वाचा दाखला घेऊनही भूखंडावर ७५ टक्के बांधकाम केले नाही असे कारण देऊन प्राधिकरण अतिरिक्त अधिमूल्याच्या नावाखाली नियमबाह्यरित्या नागरीकांची लूट करीत असल्याचे माहे जुलै, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, प्राधिकरणाच्या उपरोक्त निर्णयाला शासनाची मान्यता नाही, त्यामुळे अशा प्रकारची वसूली बंद करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१७) :(१) व (२) पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या सभा क्र.३०८, दिनांक २८.१.२०१४ मधील ठरावानुसार सदरचे धोरण मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करणेस प्राधिकरण सभेने मान्यता दिली असून प्राधिकरण क्षेत्रातील वितरीत

भूखंडावर बांधकाम परवानगी/पुर्णत्व प्रमाणपत्र प्रकरणी शासन मान्यतेची वाट न पाहता वापर सुरु करण्याचा ठराव पारित केला आहे. उपरोक्त केलेल्या ठरावानुसार अतिरिक्त अधिमूल्य वसूली बाबतची कार्यवाही चालू करण्यात आली आहे.

उपरोक्त नमूद ठरावानुसार महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १५९ नुसार प्राधिकरणाच्या भू-वाटप नियमावलमधे समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे. याबाबत कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुण्यातील कॅन्टॉनमेंट क्षेत्रातील नागरिकांना लोकाभिमुख योजनांचा लाभ मिळणेबाबत

(२९) ७०१६४ (१६-०१-२०१७). श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील महानगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना ज्याप्रमाणे शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ मिळतो त्याप्रमाणे पुण्यातील कॅन्टॉनमेंट क्षेत्रातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कॅन्टॉनमेंट क्षेत्रातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०२-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२) कॅन्टॉनमेंट क्षेत्रातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याबाबतचा प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापूर जिल्ह्यातील हमाल, मापाडी, माथाडी श्रमजीवी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत

(३०) ७०४२७ (१६-१२-२०१६). श्री.बबनराव शिंदे (माढा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील हमाल, मापाडी, माथाडी श्रमजीवी कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्यतेबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी मा.मुख्यमंत्री यांचेकडे माथाडी पंचायत समितीच्या अध्यक्षांनी माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०९-०३-२०१७) :(१) होय.

(२) प्रस्तुत निवेदनातील सहकार, पणन व वस्त्रोद्योग, कृषि, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांशी संबंधित मागण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत दि.२३.०१.२०१७ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. कामगार विभागाशी संबंधित विविध मागण्या धोरणात्मक स्वरूपातील असल्यामुळे याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

(३) विलंब झालेला नसल्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील सर्वात मोठ्या धारावी परिसरातील झोपड्यांचा पुनर्विकासाबाबत

(३१) ७०८४२ (१६-०१-२०१७). श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील सर्वात मोठ्या धारावी परिसरातील झोपड्यांचा व बैठ्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी विकासकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने धारावीसाठी नवे मॉडेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नव्या विकास प्रस्तावास अटी-शर्तीचे स्वरूप काय निश्चित करण्यात आले आहे,

(३) असल्यास, जुन्या पुनर्विकास प्रस्तावास विकासाने प्रतिसाद न देण्याची कारणे काय आहेत व त्यानुषंगाने नव्या प्रस्तावात सुधारणा करण्यात आल्या आहेत काय, तसेच या अनुषंगाने पुढील कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. प्रकाश महेता (०२-०३-२०१७) :(१) व (२) धारावी पुनर्विकास प्रकल्पाने सादर केलेल्या सेक्टर क्रमांक १ ते ४ मधील एकूण १३ सब-सेक्टरसकरीता “जन सहभागासह स्पर्धात्मक निविदेद्वारे” (Competitive Bidding with Community Participation) अशा “संकरित पर्याय” (Hybrid Option) च्या प्रस्तावास मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सचिव समितीच्या दि.२८.०९.२०१६ रोजी झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली असून, मा.मुख्य सचिव यांच्या शिफारशीनुसार सादर प्रस्ताव मा.मुख्यमंत्री तथा अध्यक्ष झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मान्यतेकरिता प्रस्तावित आहे.

(३) जुन्या पुनर्विकास प्रस्तावास विकासकाने प्रतिसाद न देण्याची कारणे लेखी स्वरूपात आली नसल्याने त्याची माहिती देणे शक्य होत नाही.

भुसावळ तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांच्या

मार्कशीटवर राजमुद्रा लोगो नसल्याबाबत

(३२) ७१०९२ (१६-०१-२०१७). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भुसावळ तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था नशीराबाद येथून शैक्षणिक वर्ष सन २०१३ ते २०१५ या कालावधीत शिक्षण घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मार्कशीटवर राजमुद्रा लोगो नसल्याबाबतचे पत्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २० सप्टेंबर, २०१६ रोजी मा.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त पत्राच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने लोगो नसल्याने नोकरी मिळण्यास होणा-या अडचणी सोडविण्याबाबत शासन कोणती कार्यवाही करणार वा करित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०२-०३-२०१७) :(१) हे खरे आहे.

(२) नाही.

(३) गुणपत्रिकेवर राजमुद्रा नसल्याने नोकरी मिळण्यात अडचणी असल्याबाबतची तक्रार संचालनालयास प्राप्त झालेली नाही. संचालनालयामार्फत वितरीत सर्व गुणपत्रिका व तात्पुरते प्रमाणपत्र डीजीटी, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार व त्यांनी निश्चित केलेल्या नमुन्यानुसार देण्यात येत असल्याने व त्यात कोणतीही त्रुटी नसल्याने त्यावर चौकशी व कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चाकण (ता.खेड, जि.पुणे) परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील माथाडी कामगारांच्या संघटनांकडून दहशत निर्माण करण्यात येत असल्याबाबत

(३३) ७११९९ (१६-०१-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत काही माथाडी कामगारांच्या संघटना दहशतीचे वातावरण निर्माण करित असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील मालक वर्गाला संरक्षण मिळावे म्हणून स्थानिक आमदार व खासदार यांनी मा.मुख्यमंत्री, कामगार मंत्री यांच्याकडे वेळोवेळी माथाडी कामगार कायद्यात बदल करावा अशी मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, चाकण (ता.खेड, जि.पुणे) परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील माथाडी कामगारांच्या संघटनांकडून दहशत निर्माण करण्यात येत असल्याच्या तक्रारीही कारखानदारांमार्फत स्थानिक पोलीसात गत अनेक वर्षांपासून नोंदविल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कामगारांना स्थैर्य व सुरक्षा मिळण्यासाठी स्थानिक खासदार, आमदार व कारखाना मालक यांच्या मागणीच्या अनुषंगाने शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०८-०३-२०१७) :(१)-उद्योग क्षेत्रातील अडचणीसंदर्भात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी असंरक्षित कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९ मध्ये सुधारणा करण्याविषयी शिरूर, जि.पुणे येथील लोकसभा सदस्य यांचे दि.३०/१२/२०१४ रोजीचे निवेदन प्राप्त झाले आहे हे खरे आहे.

(२) नाही.

(३) माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून त्यातील तरतूदींचा दुरुपयोग रोखण्यासाठी शा.नि.क्र.युडब्ल्यूए-२०१५/ प्र.क्र.२१८/का.५, दि.६/९/२०१६ अन्वये कृती आराखडा घोषित करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे ते मिरा-भाईंदर-घोडबंदर रस्त्याला समांतर रस्त्याला मंजूरी मिळाल्याबाबत

(३४) ७१२४० (१६-०१-२०१७). श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे ते मिरा-भाईंदर घोडबंदर रस्त्याला पर्याय म्हणून खाडीला समांतर अशा सुमारे ८० कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यासाठी एमएमआरडीएने मंजूरी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर समांतर रस्त्याच्या बांधकामास केव्हा सुरुवात होणार आहे व काम विहित वेळेत पूर्ण होण्यासाठी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) :(१) होय.

(२) सदर रस्त्याच्या कामाकरीता सुसाध्यता अभ्यास, सविस्तर प्रकल्प अहवाल, सर्वेक्षण अंदाजपत्रक तयार करणे व निविदापूर्व प्रक्रियेच्या कामाकरीता सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विषयांकित रस्त्याच्या कामाकरीता भूसंपादन व इतर आवश्यक परवानग्या या विषयीची कार्यवाही मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत प्रगतिपथावर आहे. याबाबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. पावसाळ्या पूर्व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत प्रस्तावित असून पावसाळ्यानंतर कार्यारंभ आदेश देण्याचे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

घाटकोपर व्हीलेज, हनुमान नगरातील २० वर्षांपासून बंद पडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबत

(३५) ७१२५९ (१६-०१-२०१७). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) घाटकोपर व्हीलेज, मुंबई हनुमान नगरातील न. भू. क्र. १ (पैकी) येथील २० वर्षांपासून बंद पडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील अनियमितता, बेकायदेशीर कामे तसेच कायद्याचे होत असलेले उल्लंघन पाहता सदर योजना बिल्डिंगपासून काढून स्वयंविकासाच्या माध्यमातून किंवा म्हाडामार्फत पुनर्विकासाची योजना राबविण्याबाबत दिलेल्या अर्जातील मागण्या मान्य न झाल्यास सोमवार दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६ रोजी पासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत पार्क साईट स्वयं विकास आंदोलन यांनी शासनास लेखी इशारा दिला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत कोणती शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता (०८-०३-२०१७) :(१) हे खरे आहे.

पार्क साईट स्वयंविकास आंदोलन यांनी दि.२२/९/२०१६ रोजीच्या निवेदनाद्वारे सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या विकासकाची नियुक्ती रद्द करून स्वयंविकासासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती व त्यास अनुसरून दि.१७/१०/२०१६ पासून झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयास घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणास कळविले होते.

(२) मौजे घाटकोपर येथील न.भू.क्र.१ पै या भूखंडावरील हनुमान नगर विकास मंडळ यांचा मेसर्स.आशापुरा गृहनिर्माण प्रा.लि. यांचेमार्फत सादर झालेला प्रस्ताव दि.८/६/१९९६ रोजी मंजूर करण्यात येवून इमारतीचे आराखडे मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर सदर येजनेचे विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम ३३(१०) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत रूपांतर करण्यात येवून मेसर्स.लेक व्ह्यू डेव्हलपर्स यांची नियुक्ती करण्यात येवून दि.९/१२/२००३ रोजी आशयपत्र देण्यात आले. योजनेतील २ पुनर्वसन इमारतींना दि.६/२/२००९ रोजी देण्यात आलेले भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्यात येवून त्यांचे रूपांतर तात्पुरत्या संक्रमण शिबीर इमारतीमध्ये करण्यास व सुधारित २५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकांसाठी व ३.०० चटई क्षेत्र निर्देशांकानुसार दि.२५/१/२०१२ रोजी सुधारित आशयपत्र देण्यात आले. योजनेतील पुनर्वसन इमारत क्र.१ मध्ये तळ+४ मजल्यांचे बांधकाम विनापरवानगी केल्याचे आढळून आल्यामुळे सदरचे बांधकाम दंडात्मक शुल्क आकारून नियमित करण्यात आले व सुधारित आराखडे दि.३०/५/२०१५ रोजी मंजूर करण्यात आले आहेत. योजनेचा सुधारित अभिन्यास दि.१९/११/२०१५ रोजी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार पुनर्वसन घटकाच्या ७ इमारती व विक्री घटकाच्या २ इमारती प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. सद्यःस्थितीत पुनर्वसन इमारत क्र.१ चे तळ+१८ मजल्यांचे व पुनर्वसन इमारत क्र.२ चे तळ+२३ मजल्यांचे आराखडे दि.७/१०/२०१६ रोजी तसेच पुनर्वसन इमारत क्र.४ चे तळ+२३ मजल्यांचे, पुनर्वसन इमारत क्र. अे चे तळ+१४ मजल्यांचे व पुनर्वसन इमारत क्र.अे चे तळ+२३ मजल्यांचे सुधारित आराखडे अनुक्रमे दि.१९/८/२०१६, २९/८/२०१६ व ४/१/२०१७ रोजी मंजूर करण्यात आले आहे.

या प्रकरणी म्हाडा प्राधिकरणाने दि.२१/१०/२०१६ रोजीच्या पत्रान्वये सदर झोपडपट्टी गणनाकृत असल्यामुळे विकास नियंत्रण नियमावलीतील नियम ३३(५) अन्वये म्हाडातर्फे पुनर्विकास करता येणार नसल्याचे कळविले आहे. तसेच झोपडपट्टीधारकांनी योजनेचे विकासक म्हणून मेसर्स. लेक व्ह्यू डेव्हलपर्स यांना दिलेली संमती व योजनेची झालेली प्रगती विचारात घेता पार्क साईट स्वयंविकास आंदोलन यांची स्वयंविकासाची मागणी मान्य करता येणार नाही असे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने दि.११/११/२०१६ रोजीच्या पत्रान्वये त्यांना कळविले आहे. (३) प्रश्न उद्भवत नाही.

एरंडवाडी झोपडपट्टी परिसर पंचवटी येथे अपंगासाठी राखीव घरकुलाचा लाभ मिळणेबाबत

(३६) ७१२६१ (१६-०१-२०१७). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) श्री.जालिंदर रानमाळे राहणार एरंडवाडी झोपडपट्टी परिसर पंचवटी प्रभाग क्र.८ नाशिक यांना घरकुलाचा लाभ मिळणेबाबत लोकप्रतिनिधी अचलपूर यांनी मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका यांना चार स्मरणपत्रे पाठवूनही श्री.रानमाळे यांना अद्यापी अपंगासाठी राखीव घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) :(१) हे खरे नाही.

श्री.जालिंदर रणमाळे हे बी.एस.यु.पी. घरकुल योजनेच्या निकषात पात्र होत नसल्याने, त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आलेला नाही.

सदर वस्तुस्थिती नाशिक महानगरपालिकेमार्फत मा.विधानसभा सदस्य, अचलपूर यांच्या निदर्शनास आणण्यात आली आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे महापालिकेच्या दवाखान्यांतील ३० डॉक्टर्स साथीच्या रोगाने आजारी पडल्याबाबत

(३७) ७१३२६ (१६-०१-२०१७). श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) पुणे महापालिकेच्या रुग्णालयातील ३० डॉक्टर्स साथीच्या रोगाने आजारी पडल्याने रुग्णांना तपासणीसाठी पुरेसे डॉक्टर्स उपलब्ध नसल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, शहरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शहरात साथीच्या रोगांचा प्रसार होत असताना महापालिकेची आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करत असल्यामुळे शासनाने उक्त प्रश्नी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२) हे अंशतः खरे आहे.

(३) पुणे महानगरपालिकेमार्फत किटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखणेकामी किटकशास्त्रीय उपाययोजना राबविणेत येत आहेत. सदर उपाययोजनांतर्गत डासोत्पत्ती स्थानांवर किटकनाशक औषधांची फवारणी नियमितपणे करण्यात येत आहे. तसेच किटकजन्य आजारांविषयक नागरिकांमध्ये जनजागृती करणेसाठी विविध उपक्रम राबविणेत येत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या डॉ.नायडू सांसर्गिक रुग्णालयासहीत व पुणे महानगरपालिकेच्या अन्य दवाखाने व रुग्णालयामार्फत साथीच्या रुग्णांवर वेळोवेळी औषधोपचार करण्यात येत आहे. शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून जनजागृतीसाठी दैनंदिन वृत्तपत्रत, रेडीओ, पथनाट्य, विभागाय चर्चा सत्र इत्यादी जनजागृती कार्यक्रम पुणे महानगरपालिका स्तरावर राबविण्यात येत आहे. साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवणेकरीता पुणे महानगरपालिका स्तरावर एक समिती तयार करण्यात आली.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील घर कामगारांना न्याय देण्याबाबत

(३८) ७१४१४ (१६-०१-२०१७). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या निकषानुसार राज्यातील घर कामगारांना न्याय देण्यासाठी एक धोरण आखण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू धोरणाचा मसुदा कामगार कल्याण महा संचालकांनी तयार केला असून तो कामगार विभागाकडे पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मसुद्याचे स्वरूप काय आहे व त्यावर शासनाने निर्णय घेतला आहे काय, अद्याप मसुद्यावर निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व किती कालावधीत यावर निर्णय होण्याची अपेक्षा आहे ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०९-०३-२०१७) :(१) व (२) घरेलू कामगारांसाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यासाठी मसुदा टिपणी उपसंचालक केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाद्वारे कामगार विभागास प्राप्त झाली आहे.

(३) केंद्र शासनाकडून राष्ट्रीय धोरणाची टिपणी मसुदा स्वरूपात प्राप्त झाली असून राष्ट्रीय धोरणावर केंद्र शासन स्तरावर चालू असणाऱ्या कार्यवाहीबाबत केंद्र शासनाशी पत्र व्यवहार सुरु आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील ३९ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत

(३९) ७१५५४ (१६-०१-२०१७). श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध ठिकाणी मोबाईल, इंटरनेट कंपन्याकडून केलेल्या रस्ते खोदाईमुळे सीसीटीव्हीच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेल्या भूमिगत वाहिन्यांना धक्का पोहचल्याने दोन्ही शहरातील ३९ कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रस्त्यावरील खोदकाम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरत असून पोलिसांनाही अडचण येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१७) :(१) अंशतः खरे आहे.

सीसीटीव्ही प्रकल्प पोलिस आयुक्त, पुणे शहर यांचे नियंत्रणाखाली राबविण्यात येत असून त्यांचेमार्फत सदर प्रकल्पासाठी नेमणूक करण्यात आलेले कंत्राटदार मे. अलाईड डिजिटल सर्व्हिसेस लि. यांचेकडून पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत चाललेल्या कामांमुळे काही भागात केबल तुटलेली असल्याची बाब कळविण्यात आलेली आहे. परंतू पुणे शहरातील विविध ठिकाणी मोबाईल व इंटरनेट कंपन्यांकडून केलेल्या रस्ता खोदाईमध्ये सीसीटीव्हीच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेल्या भूमिगत वाहिन्यांना धक्का पोहोचलेबाबत नमुद नाही.

तथापि, पुणे शहरातील महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी विकास कामे करण्यासाठी केलेले खोदकामामुळे तसेच विविध मोबाईल व इंटरनेट कंपन्या, महावितरण, महापारेषन, एम.एन.जी.एल. यांचेमार्फत करण्यात आलेल्या खोदकामामुळे सीसीटीव्हीच्या जोडणीसाठी वापरण्यात आलेल्या भूमिगत वाहिन्यांना धक्का पोहचल्याची शक्यता नाकारता येत नाही.

(२) होय.

सदर प्रकल्पा अंतर्गत टाकण्यात आलेली केबल जमिनीखाली आवश्यक त्या खोलीवर टाकण्यात आलेली नाही. तसेच टाकण्यात आलेल्या केबलवर कोणतेही ताकिदवजा चिन्हा फित अथवा बहुतांश जागेत केबलच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवरण बसविलेले नाही. तथापि, पुणे महानगरपालिकेमार्फत विविध विकास कामे करणेस अडचणीचे होत असून बरेचदा योग्य ती दक्षता घेऊन देखील ओ.एफ.सी. केबल तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(३) बरेचदा योग्य ती दक्षता घेऊन देखील आ.एफ.सी. केबल तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता ते. अलाईड डिजिटल सर्व्हिसिस लि. यांचेकडील देखभाल दुरुस्ती यंत्रणा सक्षमपणे राबविणे आवश्यक असल्याने पुणे महानगरपालिकेने दिनांक २३.६.२०१६ तसेच दि.२८.६.२०१६ च्या पत्रान्वये सदर कंपनी व पोलिस विभाग, पुणे शहर, पुणे यांना पुर्वी कळविण्यात आले आहे. पुणे शहरात ऑक्टोबर, २०१६ पासून सर्व सेवा धारक कंपन्यांनी खोदाई मुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून काम करणे बंधनकारक केलेले आहे. त्यानुसार जून २०१६ नंतर नव्याने रस्ते खोदाईच्या परवानग्य या फक्त खोदाई मुक्त तंत्रज्ञानासाठी देण्यात येतील.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्याने मालमत्ता कराची देयके काढली नसल्याबाबत

(४०) ७१७५३ (१६-०१-२०१७). श्री.प्रशांत बंब (गंगापूर), श्री.अमित झनक (रिसोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई महापालिकेतील मालमत्ता कर विभागांत गत २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने त्याच्या कारकिर्दीत जवळपास १५ हजार मालमत्ता करांची देयकेच काढली नसल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मालमत्ता कर विभागात माहे मार्च, २०१६ पर्यंतच्या ९४८ कोटी रुपयांच्या देयकांचा हिशोब प्रशासनाला सापडत नसल्याची बाबही निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदर प्रकरणी दोषी असणाऱ्या संबंधित अधिकारी व इतर संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) : (१) संबंधित अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीत माहे एप्रिल, २०१६ ते सप्टेंबर, २०१६ या सहामाहीची ३३०१ मोकळ्या भुखंडाची देयके, ७२५४ मालमत्तांची विभागणी झाल्याने शुन्य करपात्र मुल्यांची देयके आणि ४११९ आगाऊ भरणा केलेली देयके अशी एकूण १४६७४ मालमत्ता कर देयके काढली नसल्याचे खरे आहे.

यासंदर्भात महानगरपालिकेकडून सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.

(२) माहे मार्च, २०१६ पर्यंत रु. ९४८ कोटीची थकबाकी असलेला मालमत्ता कर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले असल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांना कळविले आहे.

(३) व (४) संबंधित करनिर्धारक व संकलक यांना नवी मुंबई महानगरपालिकेकडून दि.२५/५/२०१६ रोजी निलंबित करण्यात आले असून त्यांची विभागीय चौकशी सुरु असल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी कळविले आहे.

**सिडकोने (नवी मुंबई) मोबदला न देता ऐरोलीमधील कोटकर
कुटूंबीयांची जमीन ताब्यात घेतली असल्याबाबत**

(४१) ७१८३२ (१६-०१-२०१७). श्री.राजेंद्र नजरधने (उमरखेड), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिडको नवी मुंबईने एक रुपयाही मोबदला न देता ऐरोलीमधील कोटकर कुटूंबीयांची १ एकर २३ गुंठे जमीन ताब्यात घेतली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू जमीन ट्रान्स हार्बर मार्गासाठी रेल्वेला दिली असून रेल्वेने भाजीपाला पिकविण्यासाठी ती जागा परप्रांतीयांना दिली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर शेतकऱ्याची जमीन गेली व त्याचा मोबदलाही न मिळाल्याने पिडीत शेतकरी कोटकर यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकल्पग्रस्ताच्या जमिनीचा मोबदला त्यांना देऊन दिलासा देण्याबाबत शासन निर्णय घेणार आहे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०२-२०१७) :(१) हे खरे नाही.

नवी मुंबई प्रकल्पासाठी ऐरोली, ता.ठाणे येथील जमिनी संपादन करण्यासाठी दि.१४.१२.१९७२ रोजी व दि. २२.६.१९८१ रोजी भूसंपादन अधिनियम, १८९४ अन्वये सर्व्हे क्र. १८८ मधील (७६ पोट हिस्से) अनुक्रमे ९-६७-० हे. आर. व १९-३९-७ हे. आर. जमीन अधिसूचीत करण्यात आली.

उपरोक्त नमूद जमिनीबाबत उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) (तत्कालीन विशेष भूमी संपादन अधिकारी) यांच्यामार्फत भूसंपादनाची रितसर प्रक्रिया पार पाडून निवाडे जाहीर करण्यात आले. विविध दाव्यांमध्ये निवाडा जाहिर करून, मोबदला देऊन सदर जमिनीचा ताबा घेण्यात आला व त्यानंतर सदर जमीन सिडकोला हस्तांतरीत करण्यात आली. उपरोक्त नमूद क्षेत्रामध्ये कोटकर परिवाराची जमीनही अंतर्भूत आहे.

(२) संपादित जमिनीपैकी काही क्षेत्र सिडकोमार्फत ट्रान्स हार्बर मार्गासाठी रेल्वे महामंडळास दिली असून रेल्वे महामंडळाच्या कार्यक्षेत्र येणारी जमीन त्यांच्यामार्फत ई-निविदा जारी करून काही अटींच्या अधिन् राहून पात्र अर्जदाराना शेती करण्यासाठी देण्यात येते.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगाव शहराच्या अमृत योजनेबाबत

(४२) ७१९१९ (१६-०१-२०१७). श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जळगाव शहरात अमृत योजना राबविण्यास विलंब होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, जळगाव शहराच्या अमृत योजनेच्या निविदा प्रक्रीयेसाठी विलंब होण्याची कारणे काय आहेत,

- (३) असल्यास, जळगाव शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचे नियोजन कशाप्रकारे करण्यात आले आहे,
- (४) असल्यास, या योजनेतर्गत प्रत्यक्ष काम सुरु होणेबाबत विलंब लागण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०२-२०१७) :(१) होय.

- (२) * सदर कामाची निविदा शासनाने ठरवून दिलेल्या प्रपत्रानुसार प्रसिध्द करण्यात आलेली होती.
- तथापि, निविदेस आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यामुळे फेरनिविदा काढावी लागलेली आहे.
 - निविदेप्रक्रिये दरम्यान प्राप्त झालेल्या ३ निविदाधारकापैकी एका निविदाधारकाने अन्य एका निविदा धारकाच्या तांत्रिक पडताळणीच्या कागदपत्रावर आक्षेप घेतला होता.
 - त्याअनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सल्ला घेऊन त्यानुसार दिनांक २७.०१.२०१७ रोजी वित्तीय लिफाफा उघडण्यात आलेला आहे.
- (३) सदर योजनेच्या निविदा मंजूरीची कार्यवाही पूर्ण करून कार्यादेश देऊन ०२ वर्षात जनेतील कामे पूर्ण करण्यात येणार आहे.
- (४) * योजनेची निविदा वेळोवेळी प्रसिध्द करूनही उशिराने निविदांना प्रतिसाद मिळाल्याने विलंब झालेला आहे.
- तसेच निविदांतील लिफाफा क्र.०१ (तांत्रिक) पडताळणी बाबत निविदाकारांनी आक्षेप घेतल्याने त्यांची पडताळणी होवून अंतिम निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन याच्या सल्याने घेण्यात आला आहे. त्यामुळे परिणामी पुढील प्रक्रियेस विलंब झाला.

**राज्यातील रासायनिक कारखान्यात औद्योगिक कामगार
सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत**

(४३) ७२१४३ (१६-१२-२०१६). डॉ.तुषार राठोड (मुखेड) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील औद्योगिक कामगार सुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उद्योग संचालनालयाकडून ३५ हजार रासायनिक कारखान्यांची सुरक्षा तपासणी करण्यासाठी केवळ ७०० फॅक्टरी इन्स्पेक्टर कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील रासायनिक कारखान्यातील औद्योगिक कामगार व कारखान्याच्या परिसरातील नागरी वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी निरीक्षण व सुरक्षा मानकांचे पालन होते हे तपासण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योग संचालनालयाचा नव्याने आकृतीबंध करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी पाटील-निलंगेकर (०९-०३-२०१७) :(१) हे खरे नाही.

महाराष्ट्र राज्यात कारखाने अधिनियमांतर्गत एकूण ३६८१२ कारखाने नोंदणीकृत असून त्यापैकी फक्त ३२७० कारखाने रासायनिक आहेत.

कारखाने अधिनियमाच्या अंमलबजावणी करीता सद्यःस्थितीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात एकूण ५८ फॅक्टरी इन्स्पेक्टर कार्यरत आहेत.

(२) अतिधोकादायक / रासायनिक कारखान्यांचे निरीक्षण वर्षातून एकदा केले जाते. तसेच सुरक्षेसंबंधिच्या उपाययोजनांबाबत निरीक्षण शेत्यांमध्ये सूचना देऊन त्याचा पाठपुरावा केला जातो. सदर सूचनांची पूर्तता केली जात असल्यामुळे तेथील कारखान्यांच्या परिसरातील नागरी वसाहतीत राहणाऱ्या नागरीकांच्या सुरक्षिततेबाबत धोका निर्माण झालेला नाही.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून प्राप्त झालेला आवश्यक पदांचा आकृतीबंध शासनाच्या विचाराधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त यांनी २२ कोटी रुपयांची देयके अदा केल्याबाबत

(४४) ७२१५६ (१६-०१-२०१७). डॉ.तुषार राठोड (मुखेड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त यांना बदली आदेश प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांत पदभार न सोडता २२ कोटी रुपयांची देयके अदा करून अनियमितता केली अशी तक्रार मा. राज्यमंत्री, गृहनिर्माण यांच्याकडे दिनांक २७ एप्रिल ते ५ मे, २०१६ या कालावधी दरम्यान करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी मा.राज्यमंत्री, गृहनिर्माण यांनी नगरविकास विभागाकडून चौकशी करून दोन दिवसांत अहवाल मागविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर अहवाल प्राप्त झाला आहे काय, अहवालावरून शासनाने संबंधितावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२७-०२-२०१७) :(१) हे खरे आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी बदली झाल्यानंतर पदभार सोडपर्यंत केलेल्या अनियमिततेबाबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे विरोधीपक्ष नेता यांनी मा.राज्यमंत्री (नगर विकास) व मा.राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचेकडे दि. ६ मे, २०१६ च्या पत्रान्वये तक्रार केली आहे.

(२) हे अंशतः खरे आहे.

मा.गृहनिर्माण राज्यमंत्री यांनी देयकाच्या बाबतीत चौकशी करावी व अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- (३) प्राप्त झालेल्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचेमार्फत चौकशी करण्यात आली असून, चौकशी अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. चौकशी अहवालाची छाननी करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

देवळी नगरपालिकेची (जि.वर्धा) झोपडपट्टी पुनर्वसन योजना

- (४५) ७२३०१ (१६-०१-२०१७). श्री.रणजीत कांबळे (देवळी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) देवळी नगरपालिकेअंतर्गत (जि.वर्धा) गत दोन वर्षांपूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मंजूर झालेले घरकुलांचे काम अद्यापी सुरु झाले नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मंजूर झालेल्या घरकुलांचे लाभार्थ्यांकडून प्रत्येकी १० हजार रुपये घेण्यात आले परंतु मंजूर झालेल्या घरकुलांसाठीची उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडून अद्यापी मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना घरांचे त्वरीत वितरण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस (०१-०२-२०१७) : (१), (२) व (३) एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत एकूण १११ घरकुलांपैकी ७४ लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा देण्यात आलेला असून, उर्वरित ३७ लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबा देण्याची कार्यवाही नगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला शहरातील अवैध बॅनर उभारणीबाबत

- (४६) ७२३९९ (१६-०१-२०१७). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अकोला शहरामध्ये बॅनर उभारणीसाठी महापालिकेची परवानगी न घेता मोक्याच्या ठिकाणी अवैधरित्या बॅनर लावले असून त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, खाजगी कंपन्यांना उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोक्याच्या जागा भाडेतत्वावर दिल्या असून यापासून महापालिकेला वार्षिक किमान ३० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असून सोबतचा परिसर सुशोभित करणे ही अट असते, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच माहे मार्च, २०१६ पासून खाजगी कंपन्यांनी रितसर शुल्क जमा केलेले नाही व रितसर परवानगीही घेतलेली नसल्यामुळे महापालिकेने अतिक्रमण विभागाला बॅनर काढण्याचे आदेश दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०२-२०१७) :(१) हे खरे नाही.

(२), (३), (४) व (५) अकोला शहरातील मोक्याच्या ८४ जागांवर त्या जागेच्या सुशोभीकरणाच्या अटीसह बॅनर लावण्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आलेली असून, सन २०१६-२०१७ मध्ये जाहिरात बॅनर करापोटी महापालिका रु. ३०.०० लक्ष उत्पन्न अपेक्षित असून, यापैकी महानगरपालिकेला रु. २१,५८,७१८/- इतके उत्पन्न प्राप्त झालेले आहे. उर्वरित रक्कम वसूल करणेकरिता कारवाई सुरु आहे.

तथापि, रितसर परवानगी न घेता शहरात लावण्यात आलेले अवैध बॅनर / जाहिरात तात्काळ हटविण्याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असून, महापालिकेकडून या प्रकरणी कोणताही विलंब केला जात नाही. असे आयुक्त, अकोला महानगरपालिका यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

**चिपळूण नगरपरिषदतील (जि.रत्नागिरी) एलईडी योजना व अग्निशमन
वाहन खरेदी कामातील गैरव्यवहाराबाबत**

(४७) ७२४५६ (१६-०१-२०१७). श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चिपळूण (जि.रत्नागिरी) नगरपरिषदमध्ये एलईडी योजना व अग्निशमन वाहन खरेदीच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तक्रार करण्यात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विचलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०२-०२-२०१७) :(१) हे खरे नाही, अशा प्रकारची कोणतीही तक्रार लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेली नाही.

(२), (३) व (४) एलईडी योजना व अग्निशमन वाहन खरेदीची कार्यवाही अद्याप झालेली नाही, त्यामुळे गैरव्यवहार व चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही.

ई.टी.सी.संचालिका श्रीमती वर्षा भगत यांचेविरुद्ध कारवाई करणेबाबत

(४८) ७२६४३ (१६-०१-२०१७). श्रीमती मंदा म्हात्रे (बेलापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अपंग प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका श्रीमती वर्षा भगत यांची नियुक्ती सन २००७ मध्ये मुख्याध्यापिका या पदावर करार पद्धतीने झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांच्याकडे संचालक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता व अनुभव नसताना सन २००८ मध्ये शासनाच्या मंजूरीस अधीन राहून त्याची संचालक पदावर कायम नियुक्ती करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने उक्त नियुक्तीस अद्यापी मंजूरी दिलेली नसताना त्यांना या पदावर ठेवल्यामुळे लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक २४ जुलै, २०१६ व दिनांक १३ ऑक्टोबर, २०१६ रोजी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने श्रीमती वर्षा भगत यांचेविरुद्ध व संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०२-२०१७) :(१) श्रीमती वर्षा भगत यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्णबधिर मुलासाठी विशेष अनिवासी शाळेच्या मुख्याध्यापिका (कनिष्ठ स्तर) या पदावर सन २००७मध्ये सरळसेवेने नियमित नियुक्ती करण्यात आली आहे.

(२) नवी मुंबई महानगरपालिकेकडून संचालक पदाकरिता प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार श्रीमती वर्षा भगत या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या अटीची पूर्तता करत असल्याने सन २००८ मध्ये त्यांची सदर पदावर नियमित नियुक्ती करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या विविध विभागांकरीता शासनाच्या मान्यतेसाठी सादर केलेल्या पदांच्या आकृतीबंधात सदर पदाचा समावेश आहे.

(३) होय.

अशा आशयाच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत.

(४) व (५) या प्रकरणी आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी त्यांच्या दि. ०१/०९/२०१६ व दि. १७/११/२०१६ च्या पत्राद्वारे शासनास अहवाल सादर केला आहे. शासनाने पुनश्च दि. १२/१/२०१७ च्या पत्रान्वये स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याबाबत आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांना कळविले आहे.

मुंबई बीकेसीतील भूखंड एमएमआरडीएने शासकीय

उपक्रम व कंपन्यांना भाडेतत्वावर दिल्याबाबत

(४९) ७३०३९ (१६-०१-२०१७). श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई बीकेसीतील भूखंड हे ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर एमएमआरडीए ने शासकीय उपक्रम व कंपन्यांना दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ठरलेल्या मुदतीत त्या भूखंडांवर बांधकाम न झाल्यास एमएमआरडीए मुदतवाढ देत अतिरिक्त प्रीमियम कंपन्यांवर आकारते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, थकित प्रीमियर भूखंडधारकांकडून वसूल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०७-०३-२०१७) : (१) मुंबई वांद्रे-कुर्ला संकुलातील भूखंड हे ८० वर्षांच्या भाडेतत्वावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शासकीय उपक्रम, निमशासकीय संस्था, खाजगी कंपन्या वगैरे यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण जमिन विल्हेवाट विनियम १९७७ मधील तरतुदीनुसर दिलेले आहेत.

(२), (३) व (४) सदर भूखंडाच्या भाडेपट्टा विलेख्यातील कलम २(d) नुसार भूखंडावरील बांधकाम ४ वर्षांत पूर्ण करणे आवश्यक आहे. भाडेपट्टा विलेख्यातील कलम २ (e) (i) अनुसार भाडेपट्टादारांच्या आवाक्याबाहेरील कारणास्तव झालेल्या विलंबासाठी अधिमूल्य आकारून बांधकाम पूर्णत्वासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुदतवाढ दिली आहे. प्राधिकरणाच्या भाडेपट्टेदारांनी इमारत पुर्णत्वाचा कालावधी चार वर्षांवरून सहा वर्षे वाढवून मिळावा व अतिरिक्त बांधकामाचा कालावधी या पूर्वीच्य भूखंड वितरणासाठी सुध्दा मिळावा, अशी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास विनंती केली आहे. प्रस्तुत प्रकरण हे प्राधिकरणाच्या उत्पन्नाशी संबंधित असल्याने यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाचे मा.न्यायाधीश (निवृत्त) यांची एक सदस्यीय समिती नियुक्त करून त्यांचे अभिप्राय घ्यावे, असे प्राधिकरणाने ठरविले व त्यानुसार श्री.बी.एन. श्रीकृष्ण, मा.न्यायाधीश (निवृत्त) यांचे अभिप्राय प्राप्त झाले असून ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्याचे प्रस्तावित असून प्राधिकरणाच्या निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत कार्यवाही करण्याचे नियोजित आहे.

अमरावती महानगरपालिकेचे अमरावती-बडनेरा महानगरपालिका नामकरण करण्याबाबत

(५०) ७३१४९ (१६-०१-२०१७). श्री.रवि राणा (बडनेरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती-बडनेरा महानगरपालिका नामकरण करण्याबाबत महानगरपालिकेचा तसेच विधी समितीचा सर्वसाधारण ठराव दिनांक १२ नोव्हेंबर, २०१२ रोजी घेऊन उपायुक्त (प्रशा) महानगरपालिका अमरावती यांनी त्यांचे दिनांक २१ डिसेंबर, २०१५ रोजीच्या पत्रान्वये नगर विकास विभाग नवी.२६. मंत्रालय, मुंबई - ३२ यांना कळविले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नगर विकास विभाग मंत्रालय यांनी त्यांचे पत्र क्र.२१८/नवी२६. दिनांक ०१ जानेवारी, २०१६ अन्वये महानगरपालिका आयुक्त अमरावती यांना वरील प्रस्ताव अमान्य करण्यात आला असल्याचे कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रस्ताव अमान्य करण्याची कारणे काय आहेत व सदर प्रस्तावाबाबत शासनाची भूमिका काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१७-०२-२०१७) :(१) होय.

(२) व (३) महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३ नुसार महापालिका अस्तित्वात आल्यानंतर कलम ५ नुसार महानगरपालिकेचे “एक” नाव असते. यानुसार एकदा नाव धारण केल्यानंतर अधिनियमातील तरतुदीनुसार तिला एका स्वतंत्र व्यक्तीचे/संस्थेचे अस्तित्व प्राप्त होते. त्यानुसार “अमरावती महानगरपालिका” सन १९८३ मध्ये अस्तित्वात आलेली आहे. तदनुसार कोणत्याही महानगरपालिकेचे नामकरण हे महानगरपालिका स्थापनेच्यावेळीच करण्यात येते. शिवाय ३० वर्षानंतर आता महानगरपालिकेचे नामांतर करणे उचित होणार नाही. असे केल्यास इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनही अशाप्रकारे मागणी येऊ शकते. यास्तव अमरावती महानगरपालिकेचे नामकरण “अमरावती - बडनेरा महानगरपालिका” असे करण्याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर अमान्य करण्यात आल्याचे शासन पत्र क्रमांक -अमपा-२०१६/सं.क्र.२१८/नवि-२६ दिनांक ०१/०२/२०१६ अन्वये आयुक्त अमरावती महानगरपालिका यांना कळविण्यात आले आहे.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.